

July 19, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 542760

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: SWSOLAR

Sub.: Newspaper Publication on the Unaudited Standalone and Consolidated Financial results ("Unaudited Financial Results") of Sterling and Wilson Renewable Energy Limited ("the Company") for the quarter ended June 30, 2024

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith the Newspaper Publication on the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024.

Request you to take the same on records.

Yours faithfully,

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Bahadur Dastoor Chief Financial Officer

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

Average cost of Acquisition (in ₹)

2.01

STERLING AND WILSON RENEWABLE ENERGY LIMITED

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sr.	Particulars		Quarter ended		Year ended
No.	With And Constitution 7	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	915.06	1,178.01	514.96	3,035.37
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	14.66	33.74	(95.33)	(172.32)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,66	33.74	(95.33)	(172.32)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4.83	1.40	(95.32)	(210.79)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.69	(26.79)	(95.36)	(281.11)
6	Paid - up Equity Share Capital (face value of ₹ 1/- each)	23.33	23.32	18.97	23.32
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				945.85
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -	4 8 7 8 9 9			Marie Consult
	1. Basic (in ₹):	0.18	0.06	(5.03)	(10.40)
	2. Diluted (in ₹):	0.18	0.06	(5.03)	(10.39)

INFORMATI	10N 0N 51A	NUALONE UI	NAUDITED FI	NANCIAL RE	SULIS

Sr.	Particulars		Quarter ended		Year ended
No.		June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations	937.32	1,232.83	432.17	2,977.07
2	Profit/ (Loss) before Tax	82.97	121.49	(22.80)	123.46
3	Profit/ (Loss) after Tax	73.59	88.89	(22.80)	87.25
Notes	•				

 The above financial results for the quarter ended June 30, 2024, as reviewed and recommended by the Audit Committee, have been approved by the Board of Directors at its meeting held on July 18, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted Limited Review of the above financial results of the Company for the quarter ended June 30, 2024.

b) The above is an extract of the detailed format of the Unaudited financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company i.e.

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Khurshed Daruvala Chairman DIN: 00216905

(₹ in Crore)

Place: London CIN: L74999MH2017PLC292281

www.sterlingandwilsonre.com

Date: July 18, 2024

Reg. Office: 9" Floor, Universal Majestic, P. L. Lokhande Marg, Chembur West, Mumbai - 400043, Maharashtra Tel: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | Email: ir@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com



CIN: L24234KA1978PLC003417

Regd. Office: 20th KM, Hosur Road, Electronic City, Bengaluru - 560 100, Karnataka, India. Phone: +91-80-2808 2808: Fax: +91-80-2852 3423 E-mail: co.secretary@biocon.com; Website: www.biocon.com

NOTICE OF THE 46™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 46" Annual General Meeting ('AGM') of Biocon Limited ('the Company') will be held on Friday, August 09, 2024 at 3:30 PM (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter referred to as "MCA circulars") and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act') read with the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations, 2015'), to transact the business as set forth in the 46" AGM Notice.

In compliance with MCA Circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, the Company has sent the Notice of the 46" AGM along with Integrated Annual Report for the FY 2023-24 on Thursday, July 18, 2024 electronically to all Members whose email addresses are registered with the Company/Depositories as on Friday, July 12, 2024 Members may note that the Notice of AGM along with the Integrated Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC/OAVM are also made available on the website of the Company at www.biocon.com, website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited (KFintech) i.e. https://evoting.kfintech.com/. The dispatch of Notice of the AGM along with Integrated Annual Report through emails has been completed on Thursday, July 18, 2024.

Members will be able to attend the 46" AGM through VC/OAVM as per the platform provided by the Company's RTA at https://emeetings.kfintech.com. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in detail under Point No. 37 in the Notes of 46° AGM Notice.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI Listing Regulations, 2015 and the Secretarial Standard on General Meeting ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI), as amended from time to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its Members to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of KFintech from a place other than the venue of the AGM ('remote e-voting').

Further: pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD/CIR/P/2020/242 dated. December 9, 2020 on "e-Voting facility provided by

Listed Entities", e-voting process has been enabled for all the individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts/websites of Depositories/Depository Participants, in order to increase the efficiency of the voting process. Members are advised to update their mobile number and email ld with their Depositories in order to access e-voting facility. The procedure to login and access remote e-voting, as devised by the Depositories is given in the AGM Notice. Members holding shares in physical mode whose email ID is not registered and who wish to receive the Notice, Annual Report and all

other communications by the Company, from time to time, may get their email IDs registered by submitting Form ISR-1 to Company's RTA at einward.ris@kfintech.com. Individual shareholders holding shares in physical form and non-individual shareholders will be able to participate in remote e-voting at

https://evoting.kfintech.com

All the Members are informed that:

The cut-off date for determining the eligibility of Members to vote by electronic means or at the AGM is Friday, August 02, 2024; The remote e-voting period will commence on Sunday, August 04, 2024 at 9:00 A.M. (IST) and will end on Thursday, August 08, 2024 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive);

Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the said facility shall be forthwith disabled by KFintech upon expiry of the aforesaid period. Once the vote on the resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently; The facility of e-voting through Insta-poll will also be made available during AGM for Members present at the meeting through

VC/OAVM who have not cast their vote through remote e-Voting; The voting rights of the Members (for voting through remote e-Voting before the AGM and e-Voting during the AGM) shall be in

proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2024; Information and instructions including details of User ID and Password relating to e-voting have been sent to the Members through e-mail whose email IDs are registered with Depositories/RTA. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM:

The Company has appointed Mr. V Sreedharan and in his absence Mr. Pradeep B Kulkarni, Practicing Company Secretaries, Partners, M/s. V Sreedharan and Associates, Company Secretaries, Bengaluru as the Scrutinizer to scrutinize the remote evoting process and Insta-poll at the AGM in a fair and transparent manner;

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again;

date only shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM through Insta-poll; Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the

Persons whose names are recorded in the register of members/beneficial owners maintained by the depositories as on the cut-off

AGM and holds shares as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2024, may obtain the login ID and password by sending a request at einward.ris@kfintech.com and / or follow the instructions as specified in the AGM Notice. However, if a person is already registered with KFin Technologies Limited, then the existing user ID and password can be used for e-voting. The result of e-voting will be declared within the stipulated timeline from the conclusion of the Meeting and the same, along with the

Scrutinizer's Report, will be placed on the website of the Company at www.biocon.com and on the website of KFintech at https://evoting.kfintech.com. The result will simultaneously be communicated to the stock exchanges. In case of gueries related to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the "Download" section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or may contact Mr. Suresh Babu, Senior Manager, KFin

Technologies Limited (Unit: Biocon Limited), Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032

or email at einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com or call at 040 - 6716 2222 or toll free No. 1800-309-4001. The Board of Directors of the Company at its Meeting held on May 16, 2024 has recommended final dividend at the rate of 10% i.e. ₹ 0.50/- per equity share of face value of ₹ 5/- each fully-paid up of the Company, for the Financial Year ended March 31, 2024, which is subject to deduction of Tax at Source (TDS) at the prescribed rates. For details in this regard, Members may please refer Point No. 33 in the Notes of 46" AGM Notice.

The record date for the purpose of determining the entitlement of shareholders for the final dividend for FY 2023-24 is Friday, July 05. 2024. The payment of dividend shall be made on or before Friday, August 23, 2024 subject to shareholder's approval at the 46" AGM.

> For Biocon Limited Mayank Verma Company Secretary and Compliance Officer Membership No.: ACS 18776

Date: July 18, 2024 Place: Bengaluru

PRIZOR VIZTECH LIMITED **PRIZOR**

Our Company was originally incorporated on February 10, 2017 under the name "Prizor Viztech Private Limited" under the provisions of the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Central Registration Centre. Subsequently, the status of the Company was changed to public limited Company and the name of our Company was changed to "Prizor Viztech Limited" vide Special Resolution passed by the Shareholders at the Extra-Ordinary General Meeting of our Company held on September 21, 2021. The fresh certificate of incorporation consequent to conversion was issued on October 13, 2021 by the Registrar of Companies, Ahmedabad. The Corporate Identification Number of our Company is U26401GJ2017PLC095719.

Registered Office: 514, Maple Trade Centre, Nr. Surdhara Circle, Thaltei, Ahmedabad - 380054, Gujarat, India.

Tel No: +91 78618 04737 | E-mail: investors@prizor.in | Website: www.prizor.in Contact Person: Ms. Bhatt Hetaxiben Umang, Company Secretary and Compliance Officer

THE PROMOTERS OF OUR COMPANY ARE MS. MITALI DASHARATHBHARTHI GAUSWAMI AND MR. GAUSWAMI DASHARATHBHARTHI GOPALBHARTHI

"THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE EQUITY SHARES ARE PROPOSED TO BE LISTED ON SME PLATFORM OF NSE (NSE EMERGE)."

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF 28,91,200 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF PRIZOR VIZTECH LIMITED ("OUR COMPANY" OR "PRIZOR" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹87/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹77/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹2,515.34 LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH 1,60,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹87/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹77/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹139.20 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E., NET ISSUE OF 27,31,200 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH AT A PRICE OF ₹87/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹77/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹2.376.14 LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 27.04% AND 25.55% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

> ISSUE PRICE: ₹ 87/- PER EQUITY SHARE OF FACE VALUE ₹ 10/- EACH. ANCHOR INVESTOR ISSUE PRICE: ₹ 87/- PER EQUITY SHARE THE ISSUE PRICE IS 8.7 TIMES OF THE FACE VALUE.

RISK TO INVESTORS:

1. Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue Price or at all.

The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is as follows:

Ms. Mitali Dasharathbharthi Gauswami

Weighted average cost of acquisition of primary / new issue of shares.

Weighted average cost of acquisition for secondary sale / acquisition of shares.

Name of Promoters/Selling Shareholder

	2.	Mr. Gauswami Dasharathbharthi Gopalbharthi	24,69,968	9.43
3.	Weighted as	verage cost of acquisition:		27 5
		Types of transactions	Weighted average	cost of acquisition (₹ per Equity Shares)

No of Equity Shares held

48.30.000

ANCHOR INVESTOR BIDDING DATE WAS: THURSDAY, JULY 11, 2024

BID/ISSUE CLOSED ON: TUESDAY, JULY 16, 2024 BID/ISSUE OPENED ON: FRIDAY, JULY 12, 2024

This Issue was made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the BRLMs may allocate up to 60.00% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, other than Anchor Investors, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors and not less than 35.00% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Investors in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price, All Potential Bidders, other than Anchor Investors, are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self-Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, please refer to the chapter titled "Issue Procedure" on page 263 of the Prospectus.

The bidding for Anchor Investors opened and closed on Thursday, July 11, 2024. The Company received 04 Anchor Investor Application Forms from 04 Anchor Investors (including Nil Mutual Funds through Nil Mutual Fund schemes) for 9,24,800 Equity Shares. Such 04 Anchor Investors through 04 Anchor Investor Application Forms were allocated 8,14,400 Equity Shares at a price of ₹ 87/- per Equity Share under the Anchor Investor Portion, aggregating to ₹ 7,08,52,800/-

The Issue (excluding Anchor Investor Portion) received applications for 43,00,96,000 Equity Shares (before technical rejections) resulting in 207.10 times subscription (including reserved portion of market maker). The Details of the Applications received from various categories (before technical rejection) are as under:

Detail of the Applications Received:

Sr. No.

CATEGORY	NUMBER OF APPLICATIONS*	NO OF SHARES	RESERVED	NO OF TIMES SUBSCRIPTIONS	AMOUNT
Qualified Institutional Buyers (excluding Anchor Portion)	44	5,24,81,600	5,44,000	96.47	4,56,58,99,200
Retail Individual Investors	1,62,871	26,05,93,600	9,60,000	271.45	22,67,02,83,200
Non-Institutional Bidders	12,062	11,68,60,800	4,12,800	283.09	10,16,52,38,400
Market Maker	1	1,60,000	1,60,000	1.00	1,39,20,000
TOTAL	1,74,978	43,00,96,000	20,76,800		37,41,53,40,800

*This includes 630 applications for 10,08,000 Equity Shares from Retail Individual which were not in book but excludes bids (UPI Mandates & SCSB) not accepted by investors.

A summary of the final demand as per NSE as on the Bid/Issue Closing Date at different Bid Prices is as under:

Sr. No.	Bid Price	Bids Quantity	% of Total	Cumulative Total	% Cumulative Total
1.	82.00	4,06,400	0.08	4,06,400	0.08
2.	83.00	73,600	0.01	4,80,000	0.09
3.	84.00	1,00,800	0.02	5,80,800	0.11
4.	85.00	3,48,800	0.07	9,29,600	0.18
5.	86.00	2,36,800	0.05	11,66,400	0.23
6.	87.00	34,02,30,400	66.60	34,13,96,800	66.83
7.	CUT OFF	16,94,84,800	33.17	51,08,81,600	100.00
101	Total	O SAMPLINGGER	100.00	10	A 2224 2

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange - NSE on July 18, 2024

A) Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, who have bid at cut-off Price or at or above the Issue Price of ₹87/- per equity shares, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 266.61 times i.e., for 25.59,48,800 Equity Shares. Total number of shares allotted in this category is 9,60,000 Equity Shares to 600 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% to Total	Total No. of Equity Shares applied in this Category	% to Total	No. of Equity Shares allocated / allotted per Applicant	Ratio	Total No. of Shares Allotted
1,600	1,59,968	100.00	25,59,48,800	100.00	1,600	3:800	9,60,000
TOTAL	1,59,968	100.00	25,59,48,800	100.00	1,600	3:800	9,60,000

B) Allocation to Non-Institutional Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to Other than Retail Individual Investors, who have bid at Issue Price of ₹87/- per equity shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 280.08 times i.e., for 11,56,17,600 Equity Shares. The total number of shares allotted in this category is 4,12,800 Equity Shares to 238 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under: No. of Shares applied Number of applications % to Total No. of Equity Shares % to No. of Equity Shares allocated | Ratio of Allottees Total Number

No.	for (Category wise)	received	total	applied in this Category	total	/ allotted per Applicant	to Applicants	of shares allotted
1	3,200	7738	64.98	24761600	21.42	1600	7: 985	88,000
2	4,800	1305	10.96	6264000	5.42	1600	9: 839	22,400
3	6,400	514	4.32	3289600	2.85	1600	7: 514	11,200
4	8,000	365	3.07	2920000	2.53	1600	7: 365	11,200
5	9,600	156	1.31	1497600	1.30	1600	1: 52	4,800
6	11,200	188	1.58	2105600	1.82	1600	5: 188	8,000
7	12,800	715	6.00	9152000	7.92	1600	4: 143	32,000
8	14,400	80	0.67	1152000	1.00	1600	3: 80	4,800
9	16,000	278	2.33	4448000	3.85	1600	5: 139	16,000
10	17,600	43	0.36	756800	0.65	1600	2: 43	3,200
11	28,800	43	0.36	1238400	1.07	1600	3: 43	4,800
12	32,000	28	0.24	896000	0.77	1600	1: 14	3,200
13	33,600	7	0.06	235200	0.20	1600	1:7	1,600
14	36,800	7	0.06	257600	0.22	1600	1: 7	1,600
15	40,000	22	0.18	880000	0.76	1600	1:11	3,200
16	9,40,800	1	0.01	940800	0.81	3200	1:1	3,200
17	11,12,000	1	0.01	1112000	0.96	3200	1:1	3,200
18	11,48,800	1	0.01	1148800	0.99	4800	4:1	4,800
19	13,61,600	1	0.01	1361600	1.18	4800	1:1	4,800
20	13,72,800	5	0.04	6864000	5.94	4800	1:1	24,000

C) Allocation to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to QIBs, who have bid at Issue Price of ₹87/- per equity shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 94.51 times i.e., for 5,14,12,800 shares the total number of shares allotted in this category is 5,44,000 Equity Shares to 43 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under:

Category	FIS/BANKS	MF'S	IC*S	NBFC'S	AIF	FPI	VC'S	TOTAL
QIBs	62,400		6,400	1,76,000	83,200	2,16,000		5,44,000
D) Allocation to Anch	or Investors (After Technic	cal Rejections & Witho	frawal): The Company	in consultation with the E	RLM has allotted 8,14,	400 Equity Shares to 04	Anchor Investors at Ar	nchor Investor Issue Price

of ₹87/- per equity share in accordance with the SEBI ICDR Regulations. The category wise details of the Basis of Allotment are as under: CATEGORY FIS/BANKS ME'S IC'S NREC'S AIF FPI VENTURE CAPITAL FUND OTHERS

OTTO MOTES	r reperiment	mi o	10.0	1101.0.0	F 944	3.3.5	TENTONE ON TIME TONG	W.FITHATIO	101114	4
ANCHOR		1000	222	-		6,40,000	1,74,400	722	8,14,400	
) Allocation to Mar	rket Maker (After Te	chnical Rejections)	: The Basis of Allotr	nent to Market Mak	er, who have bid at	Issue Price of ₹87/-	per equity shares or above, wa	s finalized in consu	ultation with NSE. The	
category was sub	scribed by 1.00 time	es i.e., for 1,60,000 s	shares the total numb	per of shares allotted	d in this category is	1.60,000 Equity Sha	res. The category wise details of	the Basis of Allotn	ent are as under:	

No. of Equity Shares allocated/ No. of Shares Applied Total No. of Equity Shares Ratio Total No. of No. of % to % to for (Category wise) Applications Received Total applied in this Category Total allotted per Applicant Shares Allotted 100.00 1,60,000 100.00 1,60,000 1:1 1.60,000 1,60,000

TOTAL 100.00 1,60,000 100.00 1,60,000 1,60,000 The Board of Directors of the Company at its meeting held on July18,2024 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for Issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices will forward to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before July 19, 2024. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will process on or prior to July 19, 2024. In case the same is not received within ten days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the NSE Emerge within Three working days from the date of

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated July 17, 2024 ("Prospectus") filed with Registrar of Companies, Ahmedabad.

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Bid cum Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below: **BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED**



For PRIZOR VIZTECH LIMITED Mitali Dasharathbharthi Gauswami

Chairman and Managing Director

Date: July 18, 2024 Place: Ahmedabad, Gujarat,

E)

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF PRIZOR VIZTECH LIMITED. Prizor Viztech Limited is proposing, subject to market conditions, public Issue of its equity shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Ahmedabad, The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Book Running Lead Manager at www.shreni.in website of the NSE at www.nseindia.com and website of Issuer Company at www.prizor.in. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details, investors shall refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 30 of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933.

financialexp.epapr.in

DIN: 07712190

भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभा मंबर्ड कर्ज वसली न्यायाधिकरण क्र. १ मध्ये २रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई- ४००००

वसुली प्रक्रिया क्र. १५० सन २०२१

स्टेट बँक ऑफ इंडिया मोहम्मद रफीऊल होडा

मागणी सुचना

. मोहम्मद रफीऊल होडा विहला पत्ता: फ्लॅट-२३०३, मॉन्ट्रियल टॉवर्स, प्लॉट-३१, शास्त्री नगर, लोखंडवाला, अंधेरी पश्चिम, मुंबर्

सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या हस्तांतर मूळ अर्ज क्र. ३६३ सन २०१६ मधील मधील वसूर्ल प्रमाणपत्र नुसार तुमच्याकडून रु. २४,४५,१६८.००/ – (रुपये चोवीस लाख पंचेचाळीस हजार एकजे अडुसष्ट मात्र) सह कार लोनच्या संदर्भात व्याज व परिव्यय च्यासह थकीत परिव्यय खर्च ची रक्षम येणे आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १५ दिवसांत वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरव . ठरल्यास कायदयानुसार वसुली करण्यात येईल.

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज. बी) सूचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेच्या संदर्भातील केलेला सर्व खर्च प्रभार आणि परिव्यय

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १५ जानेवारी, २०२४ रोजी दिले

दिनांक : १५/१/२०२४

आशु कुमा वसूली **अधिकार** कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबर्

पुढील दिनांक २७/९/२०२

....अर्जदा

...प्रतिवाद



Registered Office: CITIZENCREDIT CENTRE, CTS No: 236, Marve Road, Orlem, Malad West, Mumbai - 400 064.

ANNUAL GENERAL MEETING

NOTICE

NOTICE is hereby given that the **TWENTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING** of the members of **CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LTD.**, as a Multi-State Co-operative Bank, under the Multi-State Co-operative Societies Act, 2002, will be held on Thursday, August 08, 2024 at 03.00 pm, at St. Andrew's Auditorium, St. Dominic Road, Bandra (W), Mumbai - 400 050 to transact the following business: **AGENDA**

1. To record the Minutes of the Annual General Meeting of the Bank held on September 21, 2023.

- 2. To record the Minutes of the Special General Meeting of the Bank held on
- 3. To consider the Board of Directors' Report for the year ended March 31, 2024 on the performance of the Bank and future prospects.
- 4 To consider and adopt the Audited Statement of Accounts, including the Balance Sheet as at March 31, 2024 and the Profit & Loss Account for the year ended March 31, 2024 and the Statutory Auditor's Report.
- 5. To approve the Appropriation of Net Profit and the payment of proposed Dividend
- 6. To ratify the appointment of M/s. Kirtane & Pandit LLP, as Statutory Auditors for the F.Y. 2024-25 and their remuneration fixed by the Board.
- 7. To consider and approve amendments to the Bank's Bye-Laws.
- 8. To consider any other subject for which proper notice has been given.

Date: June 15, 2024 By Order of the Board

Visit: www.citizencreditbank.com/mvbank

Christopher A. Mendoza Managing Director & Chief Executive Officer

Public are hereby informed that our client intending to purchase Residential Flat No. 102 admeasuring 315 sq. ft. carpet area, on 1st Floor of the building known as 'Govardhar Baug" B' Wing situated on all that piece and parcel of land admeasuring 685 sq. mtrs. situate, being at Manmala Tank Road, bearing Final Plot No. 158A, TPS-III, Mahin Division in the Bombay District in the registration and Sub-Registration District Mumba bearing CS No. 541 along with the Shares held with Share Certificate no. 3 bearing distinctive No. 11 to 15 (both inclusive) issued by 'Govardhan Baug" 'B' Wing Co-operativ Housing Society Ltd. in respect of the said Flat: (more particularly described in the schedule hereunder and referred to as "schedule property") from Deepali Satish Vengurlekar. Said Deepali Satish Vengurlekar represented that the schedule property is free from all encumbrances, charges, lien, litigations and/or any third party rights/claims of any nature whatsoever.

Notice is hereby given to the general public at large that if any person/s, entity, compan firm, institution (corporate and otherwise) having any claim against or in respect of the schedule property or any part thereof by way of sale, exchange, easement, right, interest share, mortgage, hypothecation, lease, license, tenancy, sub-tenancy, charge, gift, trust inheritance, possession, lien, transfer of tittle or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptioner under any agreement or any disposition or under any decree, order or Award otherwise claiming, or howsoever are hereby requested to make the same known in writing along with the original documents in support thereof to our office at 204, 2nd Floor, Hari Chambers, 58/64, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 001 within a period of 15 days (both days inclusive) from the date hereof, failing which, shall be deemed that the Deepali Satish Vengurlekar has marketable title to the schedule property. Claims if any not received within 15 days shall stand abandoned and/or waived. SCHEDULED PROPERTY

Residential Flat No. 102, admeasuring 315 sq. ft. carpet area, on 1st Floor of the building known as 'Govardhan Baug" 'B' Wing situated on all that piece and parcel of land admeasuring 685 sq. mtrs., situate, being at Manmala Tank Road, bearing Final Plot NO. 158A, TPS-III, Mahim Division in the Bombay District in the registration and Sub Registration District Mumbai bearing CS No. 541 along with the Shares held with Share Certificate no. 3 bearing distinctive No. 11 to 15 (both inclusive) issued by 'Govardha Baug" 'B' Wing Co-operative Housing Society Ltd. in respect of the said Flat;

Date: 19 July 2024

Mehul Shah Advocate High Cour 204, 2nd Floor, Hari Chambers, 58/64, Shahid Bhagat Singh Road Fort, Mumbai 400 001



नोंदणीकृत कार्यालय: एनकेएम इंटरनॅशनल हाऊस, ५वा मजला,

१७८ बॅकेंबे रिक्लेमेशन, एलआयसी योगक्षेमा बिल्डिंगच्या पाठीमागे, बाबुभाई चिनाय रोड, मुंबई – ४०० ०२० दुरध्वनी: ०२२-७९६७ ९०५३ • ई-मेल: investor_relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांचे विवरण

(₹ लाखात प्रति समभाग आकडेवारी व्यतिरिक्त

(,		
तपशिल	३० जून, २०२४ रोजी संपलेले तिमाही	३० जून, २०२३ रोजी संपलेले तिमाही
प्रचलनाद्वारे एकुण मिळकत (निव्वळ)	9,२४०.३४	१,४२६.५५
करपूर्व सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	३५३.७१	३९०.७७
करपश्चात सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	२८९.९४	२८१.७१
करपश्चात एकूण सर्वसमावेशक मिळकत	८३८.५९	९८९.५५
भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल	9,490.00	9,490.00
पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता इतर इक्विटी (राखीव)*		
प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी)		
(निरंतर प्रचलनासाठी) (वार्षिकीकृत नाही)		
मूळ	9.9२	9.८७
सौम्य	9.92	9.८७
* ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा पुर्नमूल्यांकित	राखीव निधी वगठ	ठता इतर इक्विटी

(राखीव)₹४५,६२५.२३ लाख.

१. १८ जुलै, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील परिणामांचा आढावा घेतला आहे आणि संचालक मंडळाने वरील परिणाम मंजूर केले असून ते प्रसारित करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

२. अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांच्या स्वतंत्र वित्तीय पद्धतीविषयी अधिक माहिती खालील

प्रमाणे आहे:		(₹ लाखात)
तपशिल	३० जून, २०२४ रोजी संपलेले	३० जून, २०२३ रोजी संपलेले
તપારાજ	तिमाही	तिमाही
प्रचलनाद्वारे एकुण मिळकत (निव्वळ)	٩,२४०.३४	१,४२६.५५
करपूर्व सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	३०५.०४	३२३.९६
करपश्चात सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	२४१.२७	२१४.९०
करपश्चात एकूण सर्वसमावेशक मिळकत	७८९.९२	९२२.७४

३. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचा तपशिलवार अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स् अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५ मधील नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आले आहेत आणि वरील परिणाम त्यांचा संक्षिप्त गोषवारा आहेत. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचा तपशिलवार अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर (www.bseindia.com / www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईटवर www.riil.in येथे उपलब्ध आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता

सही/-दिलीप व्ही. धेराय स्थळ : मुंबई पूर्णवेळ संचालक दिनांक : १८ जुलै, २०२४ (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर)

www.riil.in

CAPRIGLOBAL कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HOUSING FINANCE LIMITED **नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः** ५०२, टॉबर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-

४०००१३. **सर्कल कार्यालय:** कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅग्री ग्लोबल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटम ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद कमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा न्नापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या वेमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि	कब्जाची तारीख			
ж.		(Kalat Hwani)	रक्कम	and a			
?	(कर्ज खाते क्र.	श्री महावीर नगर , डाबकी रोड, मौजे अकोला, ता आणि जिल्हा	09-09-7077	१५-06-202			
	एलएनसीजीएचएकेओएचएल०००००११	अकोला, महाराष्ट्र-४४४००२, येथे गौरव नगर मध्ये लेआऊट	₹.	प्रत्यक्ष			
	०२ (जुने) ५१२००००४९२२४०	प्लॉट क्र.२ए आणि २-बी, विंग बी, पहिला मजला, ब्लॉक	१२,९०,९५०/-				
	(नवीन) अकोला शाखा चे) राजू पांडुरंग	क्र.एफ-२, अपार्टमेंट क्र.६, बिल्ट अप क्षेत्र ४२.२ चौ.मीटर्स					
	निघोट (कर्जदार) रोशन राजू निघोट,	चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध द्वारेः पूर्वकडेः सामान्य					
	सुशीला राजू निघोट (सह-कर्जदार)	जिना आणि विंग बी चे ब्लॉक क्र.जी-२, पश्चिमेकडेः ४ फीट					
		गली, उत्तरेकडेः विंग बी चे ब्लॉक क्र.जी-३, दक्षिणेकडेः					
		लेआऊट रोड.					

गर्डाग जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन : L45200MH2006PLC161268 नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यू सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. दूर. : ०२२-४२८६ १०००, फॅक्स : ०२२-४२८६३००० ई-मेल : ir.infra@jsw.in, वेबसाइट : https://www.jsw.in/infracture

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

तपशील		तिमाहीअखेर			
તપશાલ	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	38.03.2028	
परिचालनातून एकूण उत्पन्न	१४०.६४	१४६.४२	१२६.०५	438.30	
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपूर्व)	१४०.६४	१२१.४०	८४.०२	३६७.०५	
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपश्चात)	१४०.६४	१२१.४०	८४.०२	३६७.०८	
करपश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मकबाबीपश्चात)	९७.३४	१०४.७०	६६.०२	२८७.२१	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	९७.३४	१०४.७०	६६.०२	२८७.२१	
प्रदानित समभाग भांडवल दिनांकानुसार	४१२.८८	४१०.३०	३५९.५७	४१०.३८	
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) दिनांकानुसार	४,४९९.७८	४,३८६.४४	१,३५०.६१	४,३८६.४१	
नक्त संपत्ती दिनांकानुसार	४,९१२.४८	४,७९६.५६	१,७१०.०१	४,७९६.५६	
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु.२/-) अवार्षिकीकृत मूलमूत (रु.) सौम्यीकृत (रु.)	0.8'0 68'0	0.40 0.42	0.36 0.35	१.४ ^९ १.४६	
सीक्युरिटी प्रीमियम दिनांकानुसार	२,७८४.८३	२,७८४.८३	৬२.८७	२,७८४.८३	

Т	द. ३०.०६.२०२४	राजा सपलल्या	ातमाहाकारताच्य	ा एकात्रत	ावत्ताय ।न	नष्कषाचा स	कोटींमध

		वर्षअखेर		
तपशील	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	38.03.7078
परिचालनातून एकूण उत्पन्न	१,००९.७७	१,०९६.३८	८७८.१०	३,७६२.८९
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपूर्व)	३९१.६४	४१७.३७	४१२.४९	१,४६५.०३
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपश्चात)	३९१.६४	४१७.३७	४१२.४९	१,४६५.०३
करपश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मकबाबीपश्चात)	२९६.५५	३२९.०८	३२२.२०	१,१६०.६९
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३०२.०५	३६०.७३	२७१.३७	१,१४७.४९
प्रदानित समभाग भांडवल दिनांकानुसार	४१२.८८	४१०.३०	३५९.५७	४१०.३०
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) दिनांकानुसार	७,९३०.०१	७,६१६.०६	३,९४६.५१	७,६१६.०६
नक्त संपत्ती दिनांकानुसार	८,२८२.९०	७,९६६.३८	४,२४६.१०	७,९६६.३८
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु.२/-) अवार्षिकीकृत मूलभूत (रु.) सीम्यीकृत (रु.)	१.४२ १.४०	१.६२ १.६०	१.७८ १.७३	६.०१ ५.८८
सीक्युरिटी प्रीमियम दिनांकानुसार	२,७८४.८३	२,७८४.८३	७२.८७	२,७८४.८३

टीप : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व वर तसेच कंपनीची वेबसाइट https://www.jsw.in/infracture वरही उपलब्ध आहे.

अरुण महेश्वर्र संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ०१३८००००

muthoot

HOUSING FINANCE

दिनांक : १८.०७.२०२४

ठिकाण : मुंबई

मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

्रानुषाकृत कार्यालयः टीसी क्र. १४/२०७४-७, मुथुट सेंटर, पुन्नेन रोड, थिरुवनंथपुरम-६९५०३४, सीआवएन क्र : यु६५९२२केएल२०१०पीएलसी०२५६२४ कॉर्पोरेट कार्यालयः १२/ए ०१, १३वा मजला, पारिनी क्रेसेन्झो, प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुर्ला संकुल, जी ब्लॉक (पूर्व), मुंबई–४०००५१. दूर् क्र. ०२२– ६२७२८५१७, प्राधिकृत अधिकाऱ्यांचा ईमेल आयडी: authorised.officer@muthoot.com संपर्क व्यक्तीः रामा चंद्र सुर-८६५५२७००४७

जाहीर सूचना - मिळकतीचा लिलाव नि विक्री

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांची विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ मधील अधिकारांचा वापर करत मे मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. (हचापुढे उल्लेख ''कंपनी'') च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतींचा (हचापुढे वर्णन ''तारण मत्ता'' कब्जा घेतला आणि खाली वर्णन केलेल्या ग्राहकांना (ह्यापुढे उल्लेख ''कर्जदार'') मंजूर केलेल्या गृह कर्ज सुविधांच्या संबंधात तारण म्हणून धारण केल्या आणि पुढे कर्जदारांकडून थकबाकीचे अंतिम प्रदान होईपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय यासह खालील रकमेइतक्या तारण कर्जाच्या संबंधात जनतेकडून ्राहोरबंद निविदा मागवून ''जमे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' तत्त्वाने/अटीवर ता ना विकासाने क्रानिले व्याने

l	मत्ता विकण्याचे ठरावल आहे.							
	अ. क्र.	कर्जदारांचे नाव व लॅन	कब्जाचा प्रकार आणि तारीख	एकूण थकबाकी रक्कम (रु.) भविष्यातील लागू व्याज	राखीव किंमत	इअर		
	?	लॅन क्र.: १०१०२००१९७३ १. प्रिया अनेदथ शंकरनारायणन, २. इंदिरा बालगोपाल, ३. रवीन भालचंद्र पोरे	प्रत्यक्ष कब्जा – १३–सप्टेंबर–२०२३	रु. १२,३८,३३५.०४/- १८-जुलै-२०२४ रोजीस	₹. ९,९०,०००/-	₹. ९९,०००/-		

<mark>तारण मत्ते/स्थावर मिळकतीचे वर्णन:</mark> जमिन धारक सर्व्हे क्र.१६६/१/१, १६६/१, १६६/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१, १७२/२/१(भाग), १७२/२/२(भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/९, १७३/१/२, १७८/१५, आणि १७९/५, असलेले आणि येथे स्थित गाव धसई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे वर बांधकमित कर्म रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रोजेक्ट, सेक्टर ३ मध्ये, वायु अशा ज्ञात बिल्डिंगच्या, बी विंग, बिल्डिंग क्र.७६, ४था मजला वर मिळकत असलेले फ्लॅट प्रीमेसेस क्र.४०१, मोजमापित ४५२.२४ चौ.फू. चटई चे ते सर्व भाग आणि विभाग.

,	लॅन क्र.: १०१०२००२४६४ १. सुनील जनार्दन धनवे, २. वैशाली सुनील धनवे उर्फ वैशाली सुनील धनावे, ३. कृष्णकांत तारी राम आर्या उर्फ कष्णकांत तारिराम आर्या	प्रत्यक्ष कब्जा - ०७-फेब्रुवारी-२०२४	रु. १०,५०,६७२.५४/- १८-जुलै-२०२४ रोजीस	₹.	₹. ९०,०००/-
---	---	--	---	----	----------------

मिळकर्तींचे वर्णन: जिमन सर्व्हें क्र.१६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१, १७२/२/१(भाग), १७२/२/२(भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/१, १७३/१/२, १७८/१५ आणि १७९/५, गाव धसई, तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे स्थित आणि असलेले वर बांधकमित कर्म रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रोजेक्ट, सेक्टर ३ मध्ये, जुगनू अशा ज्ञात बिल्डिंग मधील, बी विंग, बिल्डिंग क्र.६०

dφ.	तळ मजला वर, मिळकत असलल फ्लट प्रामसंस क्र.जा-०३, माजमाापत सुमार ४५२.२४ चा.फू. चटइ च त सव भाग आणा विभाग.						
æ	लॅन क्र.: १०१०२००८७८५ १. राकेशचंद्र केशरीनाथ शर्मा उर्फ राकेशचंद्र केशरीनाथ शर्मा, २. साधना राकेशचंद्र शर्मा उर्फ साधना राकेशचंद्र शर्मा	सांकेतिक प्रत्यक्ष ०८-फेब्रुवारी-२०२४	रु. ७,१७,९१४.१४/- १८-जुलै-२०२४ रोजीस	₹. ९,००,०००/-	₹. ९०,०००/-		
मिळकतींचे वर्णन: जिमन धारक सर्ल्हे क्र.१७७, हिस्सा क्र.१ रु.१२.६३ पैसे वर मृल्यांकन केले, मोजमापित १८०० चौ.मीटर्स एकत्रित गावः गोखिवरे, तालुकाः							
वसई, जिल्हा ठाणे त्यासह उप-नोंदणीकृत येथे वसई चे क्षेत्र येथे स्थित असलेले आणि वसलेले वर बांधकमित, संतोष भुवन, साई लीला अशा ज्ञात बिल्डिंग मधील,							
३रा मजला वर, मिळकत असलेले फ्लॅट क्र.३०८, मोजमापित ३०.२१ चौ.मीटर्स (बिल्ट अप∕चटई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग.							

लॅन क्र.: १०१०२०७४१६५ **र. १७,४९,१८६.४४/-**१. रवींद्र आशाराम मिश्रा, २. रेखा रवींद्र मिश्रा ०८-फेब्रुवारी-२०२४ १८-जुलै-२०२४ रोजीस मिळकर्तींचे वर्णन: जिमन धारक सर्व्हे क्र.६९, हिस्सा क्र.३ ए भाग, मोजमापित ७८७ चौ.याडर्स चे गाव-नांदिवली, तालुका-कल्याण, जिल्हा ठाणे त्यासह नांदिवली ग्रामपंचायत च्या हददीत नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणीकृत जिल्हा कल्याण चे ते सर्व भाग आणि विभाग., वर्र किंवा पूर्वकडेः खुली जिमन असलेले म्हात्रे कुटुंब, वर किंवा पश्चिमेकडेः शांती पॅराडाइज, वर किंवा उत्तरेकडेः क्राउन प्लाझा, वर किंवा दक्षिणेकडेः अंजली सीएचएस लि., चेरा नगर येथे स्थित, संघवी गार्डन मागे, --मपाडा रोड, नांदिवली, डोंबिवली (पू), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित स्वानंद हाइट्स अशा ज्ञात बिल्डिंग मधील, ३रा मजला वर, मिळकत फ्लॅट क्र.३०२

सांकेतिक कब्जा

मोजमापित ५७० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र (सामान्य क्षेत्रांसह) चे ते सर्व भाग आणि विभाग. लिलाव तारीखः ०८-ऑगस्ट-२०२४ स.१०.०० ते द.०३.०० पर्यंत आणि बोली सदर करण्याची अंतिम तारीखः ०७-ऑगस्ट-२०२४ विक्रीचे ठिकाणः शॉप क्र.ई-८ आणि ई-९, २रा मजला, चार्म्स स्टार, बेल बाजार, कल्याण (प), महाराष्ट्र-४२१३०१

ह्च्छुक बोलीदार मिळकतींचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करू शकतील:

जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती:- १) विक्री काटेकोरपणे येथे खाली दिलेल्या अटी आणि शर्तींच्या त्याचप्रमाणे इच्छक बोलीदारांनी सादर करावयाच्य म्स्ताव/निविदा दस्तावेजामध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन होईल. २) मिळकतीची विक्री ''जसे आहे जेथे आहे'', व ''जसे आहे जे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' अटीवर असलेल्या कोणत्याही भारासह होईल. ३) लिलावाअंतर्गत मिळकतींचे निरीक्षण वर दिलेल्या गरीख आणि वेळेस करता येईल. मिळकर्तींच्या निरीक्षणाच्या किंवा निविदा सादर करण्याच्या संबंधातील कोणत्याही चौकशांसाठी कृपया वरील नमूद स्थळ येथील प्राधिकृत अधिकारी यांच्याशो संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. वरील मिळकतीसाठी इच्छुक खरेदीदार त्यांचे प्रस्ताव मोहोरबंद पाकिटातून लिलावांच्या तारखेपूर्वी एक कामाच्या दिवस आधी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या वरील कार्यालयीन पत्यावर इसारा अनामत रकम (इ.अ.र.) राखिव किंमतीचे १०% पोटी ''मुथुट हाऊसिंग क्षयनान्स कंपनी लिमिटेड'' च्या नावातील मुंबई येथे देय डिमांड ड्राफ्टसह पाठबू शकतात. ४) प्रस्ताव दस्तावेजासोबत, इच्छुक बोलीदारांना आयकर विभागाने नारी केलेल्या पॅन कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. च्या प्रती सारखे बोलीदारांच्या ओळखीचा पुरावा व निवासाचा पूरावा याची प्रत जोडावी लागेल. ५) कोणत्याही परिस्थितीत मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही. ६) लिलावात हजर असलेल्या भोलीदारांना ठरविलेल्या राखीव किंमतीच्या अतिरिक्त रु. १००००/– च्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवू दिले जातील. ७) सदर मळकर्तींच्या संबंधात विक्री ाणपत्राच्या नोंदणीच्या संबंधातील आकार आणि मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार व अन्य परिव्यय यासह म्युनिसिपल कर, मेंटेनन्स/सोसायटी वार्जेस, बीज आणि पाणी देवके किंवा अन्य थकबाकी सारखी सर्व देणी यशस्वी बोलीदार/खरेदीदारांना प्रदान करावी लागतील. ८) यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना विक्रीच्या बाबतीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यापासून २ कामाच्या दिवसांत २५% खरेदी रक्कम (आधीच भरलेली इ.अ.र. समायोजित करून) भरावी लागेल, कसूर केल्यास, इसारा अनामत रक्कम जप्त होईल. ९) विक्रीची उर्वरित ७५% किंमत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी यशस्वी खरेदीदारांना विक्रीची मंजरी कळविल्याच्या १५ दिवसांत किंवा प्राधिकत अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने लेखी मान्यता दिलेल्या अशा वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. १०) प्राधिकत मधिकारी त्यांच्या मर्जीने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीसाठीच्या ह्या सूचनेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये फेरफार करण्याचे त्यांचे अधिकार राखून ठेवत आहेत. ११) प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणत्याही/सर्व बोली नाकारण्याचे हक राखून ठेवला आहे. संभाव्य बोलीदाराकडून प्राप्त सर्व बोली मे. मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. च्या विरोधात कोणताही जबाबदारी/दावे रहित त्यांना परत केला जाईल. १२) बोलीदारांचे लक्ष तारण मत्तेच्या विमोचनासाठी पलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी अधिनियमच्या कलम १३ च्या उपकलम ८ च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे. १३) सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/गहाणवटदारांनी कृपया सूचना घ्यावी की, कोणत्याही कारणांमुळे कशाही प्रकारे जर यामधील नमूद ठरविलेले लिलाव अयशस्वी ठरल्यास तर तारण धनको खाजगी करारामार्फत विक्रीच्या मार्गे तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणी करणार.

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून वरील नमूद दिवसांत तारखेपर्यंत व्याज आणि खर्चासह वरील नमूद थकबाकी चूकती करण्यासाठी आणि संपूर्ण दायित्व निभवण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) आणि ९ अन्वये ३० दिवसाची वैधानिक सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण मत्तेची वरील नमूद अटी आणि शर्तीनूसार विक्री करण्यात येईल. तसेच कर्जदारांना मिळकतीची अप्रभारीत त्यांच्या वस्तू ३० दिवसांत काढून टाकण्याची विनंती करण्यात येते अन्यथा त्यांच्या जोखिम आणि परिणामांवर काढून टाकण्यात येईल.

सही / - प्राधिकृत अधिकारी, मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड साठी ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक : १९-जुलै-२०२४

। शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीर्स **FICICI Bank** टेलिफोन एक्सचेंज जबळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम

तिचुराटोब्झरान अड स्थान्य स्थान्य मालमतेचा ई-लिलाव विक्री सूचना. ८(६) च्या तरतूदीनुसार स्थान्य मालमतेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा **प्रत्यक्ष ताबा** आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली

अ. क्रं	कर्जदाराचे/सह– कर्जदाराचे/ हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई-लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(륑)	(ई)	(एफ)	(जी)
	अग्रवाल, श्रीमती ज्योती विकास अग्रवाल, भेसते मन पॉवर मेटॅलिक्स प्रायब्देट लिमिटेड, श्रीमती दीपाली रवींद्र मुसळे, श्री संतोष कोंडीराम चिकणे (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते कमांक-LBMUM00005120478/ LBMUM00005311344	कॅलेडोनिया, ए विंग, सिटी सर्व्हें क्रमांक १६, १७ आणि १९, सीटीएस क्रमांक १२ (५), सहार रोड, प्र-पू, महामार्ग-पासून दूर, संभाजी नगर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००६ १. मोजमांपित क्षेत्र- २०४.३८ चौरस मीटर कार्यट एरिया आणि २४५.३५ चौरस मीटर कार्यट बिल्ट अप एरिया समतुल्य २२०० चौरस फूट	(४४५/- (जुलै ११, २०२४ पर्यंत)	000/- ₹ 90,34, 300/-	जुलै २६, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	सकाळी ११:०० पासून
ऑन	ਮਲਾईन ਲਿਲਾव https://disposalh	ub.com मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्राय	व्हेट लिमिटेड	्या ई–लिल	ाव एजन्सीच्य	। वेबसाईटवर

आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑगस्ट ०८, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम् (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२**

संभाव्य बोलीदार्शनी बयाणा रक्कम (ईएसडी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीम्झ गेट क्रमाक ०२ समेन, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड हामए (डीडी) (कॉलम ई पहा) ऑगस्ट ०८, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत ऑगस्ट ०८, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर कराणे आवश्यक आहे, कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निवेद दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीएझ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे ऑगस्ट ०८, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर कराता दोतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ 'आयसीआयसीआय बँक लिमिटेड' 'यंच्या नावे मुंबई थेथे देय सादर करावा.

राष्ट्रविकृति नेपार्श्वत क्यान्य अर्था जायां जायां कार्यायां कार्यायां अर्थाय कार्यायां विकास क्यान विकास क्या पाइणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक कर्मचारी फोन नंबर ७३०४९१५५९४/८८७९७७०३०६/९००४३९२४१६ वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायड्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

होणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s दिनांक : जुलै १९, २०२४ ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

😉 kotak

KOTAK MAHINDRA INVESTMENTS LIMITED

CIN - U65900MH1988PLC047986

Read, Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Telephone: +91 22 6218 5303 Website: www.kmil.co.in

Extract of unaudited financial results for the quarter ended June 30, 2024

	, (₹ in Lakhs)							
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2024 (Audited)				
1	Total Income from Operations	38,461.28	30,514.68	1,42,366.73				
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	17,893.00	14,624.18	63,850.89				
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	17,893.00	14,624.18	63,850.89				
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	13,306.88	10,846.39	47,496.21				
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,409.49	11,282.52	48,342.77				
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	562.26	562.26	562.26				
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,40,872.74	2,90,382.75	3,27,443.61				
8	Securities premium account	33,545.76	33,545.76	33,545.76				
9	Net worth	3,41,435.00	2,90,945.01	3,28,005.87				
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,37,010.08	9,08,669.93	11,39,188.23				
11	Outstanding Redeemable Preference Shares	_	_	_				
12	Debt Equity Ratio	3.04	3.12	3.47				
13	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	236.67	192.91	844.74				
14	Capital Redemption Reserve	1,003.85	1,003.85	1,003.85				
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA				
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA				
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA				

The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on July 17, 2024 & July 18, 2024 respectively

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and the Company at www.kmil.co.in

For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year presentation

> For and on behalf of the Board of Directors **Kotak Mahindra Investments Limited**

> > (₹ कोटींत)

Place: Mumbai Managing Director and Chief Executive Officer Date: July 18, 2024



३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या त्रैमासिकातील एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा गोषवारा

अनु	तपशील	रे	रोजी संपलेली तिमाही			
क्र.		३० जून २०२४	३१ मार्च २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٩	व्यवहारांमधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९१५.०६	9,9७८.०9	५१४.९६	३,०३५.३७	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पूर्व)	१४.६६	33.08	(९५.३३)	(१७२.३२)	
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)	१४.६६	33.08	(९५.३३)	(१७२.३२)	
8	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)	8.८३	9.80	(९५.३२)	(२१०.७९)	
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) सह)	0.59	(२६.७९)	(९५.३६)	(२८१.११)	
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १/- दर्शनी मूल्य)	२३.३३	२३.३२	9८.९७	२३.३२	
lo lo	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)				९४५.८५	
۷	प्रतिभाग (प्रत्येकी ₹ १/- च्या) उत्पन्न (अखंडित आणि खंडित व्यवहारांसाठी) –					
	१. मूलभूत (₹ मध्ये):	0.9८	0.0६	(५.०३)	(90.80)	
	२. विरलीकृत (₹ मध्ये):	0.9८	०.०६	(५.०३)	(90.3९)	

	स्वतंत्र लेखापरिक्षित वित्तीय परिणामांविषयी माहिती							
					(₹ कोटींत)			
अन्	तपशील	रं	रोजी संपलेली तिमाही रोजी संपलेले					
क्र.		३० जून २०२४	३१ मार्च २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४			
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)			
9	व्यवहारांमधून महसूल	९३७.३२	9,२३२.८३	४३२.१७	२,९७७.०७			
२	करपूर्व नफा/(तोटा)	८२.९७	१२१.४९	(२२.८०)	१२३.४६			
3	करपश्चात नफा/(तोटा)	७३.५९	८८.८९	(२२.८०)	८७.२५			

ए) दिनांक ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिकाचे आणि वर्षाचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षा समितीद्वारा पुनर्विलोकन आणि शिफारस करण्यात आले होते, संचालक मंडळाद्वारा दिनांक १८ जुलै, २०२४ रोजी पार पडलेल्या त्यांच्या सभेत मान्य करण्यात आले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या त्रैमासिकातील उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्निरीक्षण केले आहे.

बी) वरील मजकूर सेबी (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ मधील अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सेंजेसमध्ये दाखल केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय परिणामाचा सविस्तर आराखड्याचा उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय परिणामाचा संपूर्ण आराखडा स्टॉक एक्स्चेंज (एस) वेबसाईटवर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे तसेच कंपनीची वेबसाईट www.sterlingandwilsonre.com येथे उपलब्ध आहे.

करिता स्टर्लिंग ॲण्ड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड

खर्शद दारुवाल

CIN: L74999MH2017PLC292281

नोंदणीकृत कार्यालय: ९ वा मजला, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर पश्चिम, मुंबई–४०००४३, महाराष्ट्र

दिनांकः १८ जुलै, २०२४

DIN: 00216905

दूरध्वनी: (९१-२२)२५४८५३०० । फॅक्स: (९१-२२) २५४८५३३१ । ईमेल: ir@sterlingwilson.com । वेबसाइट: www.sterlingandwilsonre.com